

# महाराष्ट्र विधानपरिषद

## तिसरे (पावसाळी) अधिवेशन, २०१७

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

#### मुंबईसह राज्यातील विविध प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याबाबत

(१) ४६८० (०९-०४-२०१५) श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईसह राज्यातील विविध प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री तसेच मा.केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री यांच्यात दिनांक ६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास सहयात्री अतिथीगृह येथे विविध विषयांवर तसेच प्रकल्पनिहाय विस्तृत आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोणकोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली,

(३) असल्यास, महत्त्वाचे अपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०३-२०१७) : (१) ते (३) दिनांक ६ जानेवारी, २०१५ व त्यासुमारास मा.मुख्यमंत्री तसेच केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री यांच्यात सहयात्री अतिथीगृह येथे चर्चा झाल्याचे आढळून येत नाही.

#### डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा येथील "आमणे" बंगल्याचे

#### "राष्ट्रीय स्मारक" करण्याबाबत

(२) ६५९६ (१०-०४-२०१५) प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण ज्याठिकाणी व्यतित झाले त्या सातारा येथील "आमणे" बंगल्याचे "राष्ट्रीय स्मारक" व्हावे अशी मागणी सर्वस्तरातून होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

वि.प. १ (२)

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला, त्यावर पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली,

(३) नसल्यास, याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०४-२०१७) :** (१) व (२) मुख्याधिकारी, नगरपरिषद सातारा, जि.सातारा यांच्या अहवालानुसार अशी मागणी केल्याचे दिसून येत नाही.

प्रश्नाधीन जागा ही सातारा सि.क.क्र.१ पेठ सदरबाजार येथील श्री.आमणे यांच्या मालकीची असून सदर जागेबाबत त्यांनी सन २००७ मध्ये मा.उच्च न्यायालयात याचिका क्र.१७६६९/२००७ दाखल केली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

सदर जागा नगरपरिषदेकडून हेरिटेज यादीमध्ये समाविष्ट झाल्याने जागा मालक श्री.आमणे यांनी संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे अपील केले असून निर्णय अद्यापि प्रलंबित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजा आर्णी (ता.आर्णी, जि.यवतमाळ) येथील गांधीनगर शाळेजवळ  
बांधलेले दुकानाचे गाळे ताब्यात देण्याबाबत**

(३) ९३०४ (३१-०७-२०१५) श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजा आर्णी (ता.आर्णी, जि.यवतमाळ) येथील गांधीनगर शाळेजवळ ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे दुकानाचे गाळे बांधले आहेत व करारनामा करून ताब्यात देणेबाबतची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.यवतमाळ, कार्यकारी अधिकारी, यवतमाळ, तहसिलदार आर्णी, गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्णी, मुख्याधिकारी, नगर परिषद, आर्णी यांच्याकडे नागरिकांनी दिनांक ७ डिसेंबर, २००६ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०४-२०१७) :** (१) व (२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रश्नाधीन गाळे वाटप करण्याबाबत गट विकास अधिकारी आर्णी यांना दिनांक २१/०६/२००७ च्या पत्रान्वये कळविले होते.

दिनांक १६/०८/२०११ रोजी आर्णी नगरपरिषद अस्तित्वात आली. त्यामुळे सदरचे गाळे सन २०१२ मध्ये नगरपरिषद आर्णी यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आले. उक्त मालमत्ता नगरपरिषदेला हस्तांतरीत झाल्यानंतर अपुर्ण अवस्थेत असलेले गाळे नगरपरिषदेमार्फत नगरोत्थान योजनेतून पूर्ण करण्यात आले असून, गाळे वाटपासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची कार्यवाही सुरु असून, समिती गठीत झाल्यावर दुकान गाळे लिलावाद्वारे वाटप करण्यात येतील.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नक्षलग्रस्त जिल्ह्यातील अशासकीय अनुदानित शाळेतील शिक्षक/कर्मचाऱ्यांना**

**एकस्तर वेतनश्रेणी नाकारण्यात आल्याबाबत**

(४) १५२२५ (२९-०४-२०१६) श्री.नागोराव गाणार, प्रा.अनिल सोले, श्री.मितेश भांगडिया, श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.दत्तात्रय सावंत, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर : तारांकित प्रश्न क्रमांक २८८३ ला दिनांक १२ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर विभागातील गडचिरोली जिल्हा व चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील काही तालुके नक्षलग्रस्त प्रभावित असल्याचे घोषित केले, असून त्या नक्षलग्रस्त प्रभावित भागात बदली पात्र नसणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षक/कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी देय आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नक्षलग्रस्त प्रभावित भागातील अशासकीय अनुदानप्राप्त शाळेतील शिक्षक/कर्मचाऱ्यांना बदलीपात्र नाही हे कारण सांगून त्यांना एकस्तर वेतनश्रेणी नाकारण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जिल्हा परिषदेचे शिक्षक/कर्मचारी आणि अशासकीय अनुदानप्राप्त शाळेतील शिक्षक/कर्मचारी यांनी एकस्तर वेतनश्रेणी देय ठरवितांना भेदभाव केला, हे ही खरे आहे काय,

(४) अशासकीय अनुदानप्राप्त शाळेतील शिक्षक/कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करून भेदभाव संपुष्टात आणण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) असल्यास, सदरहू शिक्षक/कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी केव्हापासून लागू करण्याचे अपेक्षित आहे ?

**श्री. विनोद तावडे (२५-०४-२०१७) :** (१), (२) व (३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**बदलापूर नगरपालिकेच्या ऑटो डीसीआर प्रणाली राबविण्याबाबत**

(५) १६४७९ (०६-०५-२०१६) श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बदलापूर नगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत बांधकाम परवानगी देताना कराव्या लागणा-या पडताळणीला पूर्वी ३ दिवस लागत असल्याने हा विलंब टाळण्यासाठी ही पडताळणी ऑटो डीसीआर प्रणालीनुसार करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या दिनांक १२ ऑक्टोबर, २०११ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला असून तदनंतर नगरपालिका व संबंधित ठेकेदार कंपनीबरोबर दिनांक ४ जानेवारी, २०१२ रोजी वा त्यासुमारास करारनामा झाला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू करारनाम्यानंतर पडताळणीचे काम ४८ तासात होणे अपेक्षित असताना काही त्रुटीमुळे विलंब कायमच असल्याने याबाबत नगरपालिकेने संबंधित ठेकेदार कंपनीला २ वेळा केवळ नोटीसा बजावल्या मात्र अन्य कोणतीही कारवाई केली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची काही

वि.प. १ (४)

नगरसेवकांनी नगराध्यक्ष, बदलापूर नगरपालिका, मुख्याधिकारी तसेच मा.मुख्यमंत्री यांचेकडे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०४-२०१७) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर कंपनी समवेत झालेल्या करारनाम्यानुसार नकाशे पडताळणीसाठी १० दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. ऑटो डिसीआर प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा करण्याबाबत संबंधीत कंपनीला लेखी कळविण्यात आलेले होते. त्यावेळी कंपनीने त्रुटीची पुर्तता केल्याने कारवाई केलेली नाही. सदरस्थितीत ऑटो डिसीआर प्रणाली सुरळीत चालू आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) सदर ऑटो डिसीआर प्रणालीमधील तांत्रिक अडचणी दुर झाली असल्याने व सदरस्थितीत सदर प्रणाली सुरळीत चालू असल्याने चौकशीची आवश्यकता नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

### अप्पर पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली शिष्यवृत्ती

#### घोटाळ्याची चौकशी करण्याबाबत

(६) १८१५९ (२७-०४-२०१६) श्री.नागोराव गाणार, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अप्पर पोलीस महासंचालक के.व्यंकटेशम यांच्या अध्यक्षतेखाली शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या चौकशीसाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आला असून त्यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्हा व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम, एम.एस.बी.टी. चे अभ्यासक्रम हिंदी राष्ट्रभाषा ज्ञानमंडळ यांच्या अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांना केंद्र शासनाची शिष्यवृत्ती देय नसतानाही राज्य शासनाच्यावतीने वेळोवेळी पत्रके काढून कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, अनेक नामवंत संस्था चालक व शिक्षण सम्राटांनी शासनाकडून १०० टक्के दलित विद्यार्थी असलेली आकडेवारी कागदोपत्री देऊन लाखो रुपयांच्या शिष्यवृत्तीचा अपहार केल्याप्रकरणी शासनाने कोणती चौकशी केली वा करण्यात येत आहे काय, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (२९-०३-२०१७) :** (१) होय.

(२) व (३) एम.एस.बी.टी.ई तसेच इतर अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाबाबत आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी सुरु आहे.

**पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल) यांच्यातर्फे  
सुधारित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याबाबत**

**(७) १९३१४ (२३-०८-२०१६) डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे :** सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल) यांच्यातर्फे दिनांक १६ ते १९ मे, २०१६ दरम्यान एमकेसीएल कडून विद्यार्थ्यांच्या सुधारित वेळापत्रकाप्रमाणे पुणे विद्यापीठाने परीक्षा घेतल्या नाहीत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी पुणे विद्यापीठ परीक्षा नियंत्रकाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व तदनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. विनोद तावडे (१३-०४-२०१७) :** (१) हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे आहे.

याबाबत केवळ एका विद्यार्थीनीकडून विद्यापीठास तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीच्या अनुषंगाने विद्यापीठाने या विद्यार्थीनीची विशेष परीक्षा घेतली त्यामुळे या विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान झालेले नाही.

**राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्याबाबत**

**(८) १९५८८ (१६-०८-२०१६) अॅड.अनिल परब, श्री.प्रकाश गजभिये :** सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपद दोन महिन्यांपासून रिक्त असून मागील दीड वर्षांपासून सदस्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली नसल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू पदे तात्काळ भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (३१-०३-२०१७) :** (१) हे खरे आहे.

(२) या विभागाच्या दिनांक ४ जानेवारी, २०१७ व दिनांक १० जानेवारी, २०१७ च्या अधिसूचनेद्वारे राज्य मागासवर्ग आयोगावर नवीन अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**आजेगाव (जि. हिंगोली) येथील दोषी आरोपींना अटक करणेबाबत**

(९) १९६४५ (१९-०८-२०१६) श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आजेगाव (जि.हिंगोली) येथील खुनी हल्ल्यात मयत झालेला पाथरी येथील अनिकेत क्षिरसागर तसेच जखमी झालेले नंदकुमार काळे व माधव काळे यांच्या हल्लेखोरास अटक करण्यात यावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड, पोलीस अधिक्षक, हिंगोली यांचेकडे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गुंड प्रवृत्तीच्या जानेश्वर कऱ्हाळे व इतर आरोपींना अटक करण्याबाबत आजेगाव गावकऱ्यांनी गावबंद ठेवून निषेध नोंदविला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने दोषी आरोपींना अटक करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०३-२०१७) :** (१) होय, हे खरे आहे.

आजेगाव (जि.हिंगोली) येथील खुनी हल्ल्यात मयत झालेला पाथरी येथील अनिकेत क्षिरसागर तसेच जखमी झालेले नंदकुमार काळे व माधव काळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंबंधी फिर्यादी नंदकिशोर रामभाऊ काळे यांनी दिनांक २९/०५/२०१६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे.गोरेगांव येथे गुरनं ६५/२०१६ भा.दं.वि. कलम ३०७, ३०२, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(२) व (३) गुन्ह्यातील आरोपी दत्तराव गणपतराव कऱ्हाळे, दिलीप गोविंद काळे, गजानंद केशव हजारें, निखिल दादाराव कऱ्हाळे यांना दिनांक ३०/०५/२०१६ रोजी अटक करण्यात आली.

गुन्ह्यातील इतर ३ आरोपी घटना घडताच फरार झाल्याने गावातील स्थानिक नागरिकांनी फरार आरोपींना अटक करण्याबाबत काही काळ गावबंद ठेवून वरिष्ठांना निवेदन दिले होते.

गुन्ह्यातील फरार आरोपी जानेश्वर प्रकाश कऱ्हाळे, सतीश प्रकाश कऱ्हाळे यांना दिनांक ०२/०६/०२०१६ रोजी व योगेश रमेश कऱ्हाळे यास दिनांक ०४/०७/२०१६ रोजी अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्यातील सर्व सात आरोपींविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

(४) विलंब झालेला नाही.

**मालेगांव (जि.नाशिक) येथे उड्डाणपुल उभारणेबाबत**

(१०) १९७८१ (२३-०८-२०१६) डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १४५९६ ला दिनांक १६ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मालेगांव (जि.नाशिक) येथे उड्डाणपुल उभारण्यासंबंधीचा महानगरपालिकेकडून तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग,

मालेगांव यांचेकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे काय, तसेच उड्डाणपुल व अन्य प्रयोजनांसाठी शासनाने महापालिकेस रुपये ५ कोटीचा निधी वितरीत केलेला असूनही अद्याप उड्डाणपुल उभारणेबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मालेगांव महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत प्रस्तावित उड्डाणपुल उभारणेबाबतच्या प्रस्तावास तांत्रिक मान्यता घेऊन हा प्रस्ताव नगरपरिषद संचालनालयामार्फत शासनाकडे सादर करण्याच्या सूचना महानगरपालिकेस देण्यात आल्यात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या निधीतून करावयाच्या कामाबाबत महानगरपालिकेने दोन वेगवेगळे ठराव केल्याने नेमक्या कोणत्या ठरावाची अंमलबजावणी करावी याबाबत महानगरपालिकेने निर्णय घ्यावा असे विभागीय आयुक्त यांनी महापालिकेस सुचित केले असून उड्डाणपुलाच्या प्रस्तावास महासभेची मंजूरी मिळवून प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांचे समितीकडे सादर करावा अशाही सूचना महापालिकेस करण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०४-२०१७) :** (१), (२), (३) व (४) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मालेगांव महानगरपालिकेचा उड्डाण पुल उभारण्याच्या प्रकल्पास दिनांक २३ फेब्रुवारी, २०१७ च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली असून सदर प्रकल्पासाठी प्रथम हप्त्याचा रुपये ५.०१ कोटी इतका निधी मालेगांव महानगरपालिकेस वितरीत करण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

#### मालेगांव महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत

(११) १९८४५ (२३-०८-२०१६) डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १४५९७ ला दिनांक १६ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव शहरातील नदी प्रदुषण रोखण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नदी व सरोवर संवर्धन कार्यक्रमांतर्गत पर्यावरण विभागामार्फत केंद्र शासनाकडे सादर करण्यात आलेल्या नदी कृती आराखड्यास मंजूरी प्राप्त झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दुषित पाण्यामुळे अतिसाराची अनेकांना लागण झाल्याचे दिनांक ३१ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रस्तुत नदी कृती आराखड्यास केव्हापर्यंत मंजूरी मिळणे अपेक्षित आहे तसेच मालेगांव शहरातील नदीचे प्रदुषण रोखून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.प. १ (८)

**श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०३-२०१७) :** (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) नदी कृती आराखड्यास केंद्र शासनाची मंजूरी मिळाली नसून, केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत मालेगाव शहराची भुयारी गटार योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे.

तसेच, केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत मालेगाव शहराची पाणीपुरवठा योजना प्रगती पथावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### केंद्र शासन पुरस्कृत आयसीटी योजनेतर्गत शिक्षकांच्या मागण्यांबाबत

**(१२) १९९१६ (२३-०८-२०१६) श्री.कपिल पाटील :** तारांकित प्रश्न क्रमांक १५३२३ ला दिनांक १५ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय **शालेय शिक्षण मंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासन पुरस्कृत आयसीटी योजनेतर्गत शिक्षकांच्या मागण्यांबाबत पुणे कार्यालयावर दिनांक ९ मे, २०१६ रोजी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आयसीटी शिक्षकांच्या मागण्यांचे स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. विनोद तावडे (२४-०४-२०१७) :** (१) अशा स्वरूपाचे निवेदन प्राप्त झालेले नाही.

(२) व (३) नियमित वेतन देणे, भनिनि पावत्या देणे, सेवा पुस्तके देणे, कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे, रजा विषयक लाभ देणे, वरीष्ठ/निवड श्रेणी लागू करणे इ. मागण्यांसाठी आयसीटी निदेशकांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.

आयसीटी ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात Built, Own Operate and Transfer (BOOT MODEL) तत्वावर ५ वर्षे कालावधीसाठी निविदेद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या ऑपरेटर्सद्वारे राबविण्यात येते. निविदेनुसार निवडण्यात आलेल्या ऑपरेटर्स यांच्यासमवेत झालेल्या करारानुसार संगणक निदेशक कंत्राटी तत्वावर संबंधित ऑपरेटरकडून नियुक्त करण्यात येतात. आयसीटी योजनेच्या टप्पा २ व ३ अंतर्गत एजन्सीबरोबर करण्यात आलेल्या करारनाम्यातील मुद्दा ८.१ नुसार संगणक निदेशकांना अदा करावयाचे मानधन, प्रॉव्हिडंट फंड, व्यवसायकर इ.ची जबाबदारी संबंधित ऑपरेटरची आहे.

#### दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या क्रीडागुण सवलतीचे

##### प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत

**(१३) १९९४८ (२३-०८-२०१६) श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित :** सन्माननीय **क्रीडा मंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या क्रीडा गुणांबाबतचे प्रस्ताव शिक्षण मंडळाकडे सादर करण्यासाठी क्रीडा युवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी माहे मार्च, २०१६ अखेर प्रस्ताव पाठविले नसल्याने विद्यार्थ्यांना मिळणारे क्रीडा सवलतीचे गुण मिळाले नाहीत,



हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यार्थ्यांच्या गुणांचे नुकसान होऊ नये यासाठी क्रीडा विभागातर्फे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, त्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे ?

**श्री. विनोद तावडे (१९-०४-२०१७) :** (१) हे खरे नाही.

सर्व पात्र विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्यात आले आहेत.

(२) व (३) ज्या खेळांइचे प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळास विहित कालावधीत सादर करता आले नाहीत, त्या खेळांइचे प्रस्ताव दिनांक २० जून पर्यंत सादर करण्याबाबत संबंधित जिल्हा क्रिडा अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या.

#### परभणी जिल्ह्यातील शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत

(१४) १९९५५ (२३-०८-२०१६) श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्ह्यातील शिक्षण विभागात गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक, पदवी व चित्रकला शिक्षक यांची पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने सदरील पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, त्याची थोडक्यात स्वरूप काय आहे ?

**श्री. विनोद तावडे (१८-०४-२०१७) :** (१) अंशतः खरे आहे.

(२) व (३) गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या ९ पदांपैकी ७ पदे भरलेली असून दोन पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. केंद्र प्रमुखांची रिक्त पदे भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच संच मान्यतेनुसार उच्चश्रेणी मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर व प्राथमिक शिक्षक या संवर्गातील एकूण ५८३७ पदे मान्य होत असून ५००३ पदे भरलेली आहेत. जिल्हा परिषद परभणी अंतर्गत पायाभूत पदे ५३३३ असून ५००३ पदे भरलेली आहेत. पायाभूत पदानुसार रिक्त पदे ३३० इतकी आहेत. परंतु निम्न संवर्गामध्ये विज्ञान व गणिताचे उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे प्राथमिक पदवीधर शिक्षकांची पदे भरता आली नाहीत.

#### औरंगाबाद जिल्ह्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याबाबत

(१५) २०६५८ (२३-०८-२०१६) श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिनांक २ मे ते १५ जून या ३९ दिवसांच्या कालावधीत सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार द्यावा असे शासनाने आदेश दिले असून औरंगाबाद जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेनंतर तांदूळ, पुरविण्याच्या पुरवठादाराला तीन महिन्यांपासून मुदतवाढ दिली नसल्यामुळे जिल्ह्यात कोणत्याच शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली नसल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (२१-०४-२०१७) :** (१) व (२) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दुष्काळग्रस्त भागात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शालेय पोषण आहार देण्याची तरतूद आहे. तथापि, सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थी उपस्थित नसल्याने अनेक शाळांमध्ये आहार शिजविण्यात आला नव्हता.

शालेय पोषण आहार योजनेतर्गत पुरवठादाराची मुदत संपल्याने योजनेमध्ये खंड पडू नये यासाठी सर्व पात्र शाळांना उसनवारीने किंवा खुल्या बाजारतून तांदूळ व धान्य इत्यादी माल खरेदी करून योजना सुरु ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

### नंदूरबार जिल्ह्यात स्वाभिमान सबलीकरण योजनेत गैरव्यवहार झाल्याबाबत

**(१६) २१६६४ (१९-०८-२०१६) श्री.चंद्रकांत रघुवंशी :** सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नंदूरबार जिल्ह्यातील ७१ लाभार्थींना विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतर्गत स्वाभिमान सबलीकरण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाकडून प्राप्त झालेला रूपये १ कोटी ८७ लाख इतका निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग न करता तत्कालीन कृषी विकास अधिकाऱ्यांने बोगस बँक खात्यात जमा करून परस्पर काढला असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदूरबार यांनी चौकशीचे आदेश दिले असून चौकशीच्या अनुषंगाने संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विष्णु सवरा (२९-०३-२०१७) :** (१) हे अंशतः खरे आहे.

विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतर्गत वनहक्क संरक्षण कायद्यांतर्गत तथा स्वाभिमान सबलीकरण योजनेतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थ्यांच्या जमिनीवर नविन विहिर खोदून विद्युत/तेलपंप, एच.डी.पी.ई./पी.व्ही.सी. पाईप बसवून देणे करीता एकुण रूपये १ कोटी ७५ लक्ष इतका निधी दिनांक २३/०९/२०१३ रोजीच्या चेक क्र.००१०७२ अन्वये रूपये ११५.०० लक्ष व दिनांक २६/०६/२०१३ रोजीच्या चेक क्र.५०३४३४ अन्वये रूपये ६२.५० लक्ष याप्रकारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांचेकडून हस्तांतरीत केला आहे.

(२) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा मार्फत श्री.एस.आर.पाडवी, तंत्र अधिकारी, जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, नंदूरबार यांचे विरुद्ध पदाच्या शिक्क्याचा दुरुपयोग करून दिशाभूल व फसवणूक केल्याबाबत तळोदा पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं.६८/२०१६ भा.दं.वि. कलम ४२०, ४०९, ४६६, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे स्टे.डा.ई. नंबर ३४, दिनांक १३/०६/२०१६ रोजी दिशाभूल व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने श्री.एस.आर.पाडवी यांना अटक करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने कृषी विभागाने त्यांच्या

दिनांक २२/०६/२०१६ रोजीच्या पत्रान्वये श्री.पाडवी यांना निलंबित केले असून त्यांचे विरुद्ध विभागीय चौकशी चालू केली आहे. तसेच सदर अपहार प्रकरणाशी संबंधित सर्व यंत्रणांची सखोल चौकशी करून अहवाल शासनास सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी, नंदूरबार यांना कळविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### मुंबईतील वाढते प्रदुषण रोखण्याबाबत

(१७) २२०६२ (२३-०८-२०१६) आर्कि.अनंत गाडगीळ : तारांकित प्रश्न क्रमांक १६९६१ ला दिनांक २२ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वाढती लोकसंख्या, ठिकठिकाणी सुरु असलेली बांधकामे आणि औद्योगिकीकरण यामुळे जानेवारीतील २५ दिवस, फेब्रुवारीतील २४ दिवस हवेची प्रदुषण पातळी श्वसनाचे विकार होण्याइतपत खालावलेली असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईत पर्यावरण विषयक जनजागृती करून मुंबईतील वाढते प्रदुषण रोखण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (०७-०४-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) के.ई.एम. रुग्णालयात आठवड्यातून दोनवेळा अस्थमाविषयक जनजागृतीवर माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे दूरदर्शन व आकाशवाणीवर पर्यावरण श्वसनरोग यांवरील माहितीपट कार्यक्रमात वैद्यकिय प्राध्यापक सहभाग घेतात. वृत्तपत्रांतही काही लेख प्रसिध्द करण्यात येतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### राज्यात अपंगांशी विवाह करणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत

(१८) २२५३१ (१९-०८-२०१६) श्री.अरुणकाका जगताप, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून रुपये ५० हजार आणि भांडी व अन्य मदत देण्यात येते त्याप्रमाणेच अपंगांशी विवाह करणाऱ्यांना मदत देण्याची मागणी राज्यातील अनेक स्तरातून होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (०३-०४-२०१७) :** (१) होय

(२) अपंग-अव्यंग विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी रुपये ५०,०००/- इतके आर्थिक सहाय्य देण्याची योजना दिनांक १७/०६/२०१४ च्या शासन निर्णयान्वये कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**प्राथमिक व माध्यमिक शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापकांची पदे मंजूर  
करण्याची वैधानिक तरतूद कायम ठेवण्याबाबत**

**(१९) २२७२० (२३-०८-२०१६) श्री.श्रीकांत देशपांडे :** सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बालकांचा मोफत व सक्तिच्या शिक्षणावरील हक्क अधिनियम, २००९ अंतर्गत कलम १९ व २५ मधील परिशिष्टातील १ (a) नुसार १५० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय ठरते, हे खरे आहे काय,

(२) सदर अधिनियमाच्या परिशिष्टातील १ (b) (३) नुसार इयत्ता ६ ते ८ चे वर्गात १०० पेक्षा अधिकची पटसंख्या असल्यास, स्वतंत्र मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय ठरते, हे ही खरे आहे काय,

(३) महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नियम ३ नुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांना स्वतंत्र मुख्याध्यापक पदांची पदे देय ठरतात, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासन निर्णय दिनांक २८/८/२०१५ मधील पृष्ठ ६ वरील २.६ अंतर्गत प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक या संयुक्त शाळेला मुख्याध्यापकांचे एकच पद मान्य होईल काय,

(५) असल्यास, केंद्र व राज्य शासनाच्या अधिनियमास विसंगत शासन निर्णय राज्य शासनाला निर्गमित करता येतो काय ?

**श्री. विनोद तावडे (२९-०३-२०१७) :** (१) हे खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

(३) नाही.

(४) होय.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ जिल्हयातील नगरपरिषद हद्दीतील कुटुंबांना घरकुले देण्याबाबत**

**(२०) २३०१० (२३-०८-२०१६) श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्हयातील नगरपरिषद हद्दीतील कुटुंबांना द्यावयाची घरे अपूर्ण अवस्थेत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार नगरपरिषद हद्दीतील कुटुंबांना घरकुले देणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०४-२०१७) :** (१), (२) व (३) यवतमाळ नगरपरिषद अंतर्गत रमाई आवास योजना व एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकुल योजना राबविण्यात येत आहे. सदर घरकुलाचे बांधकाम नगरपरिषदेमार्फत होत नसून लाभार्थी स्वतः बांधकाम करतात. शासन मार्गदर्शक सुचनेनुसार टप्प्या टप्प्याने घरकुल बांधकामाचे हप्त्याचे वितरण लाभार्थीस करण्यात येते.

रमाई आवास योजनेतर्गत एकूण ५७ लाभार्थींचे घरकुल पूर्ण झाले असून ४० लाभार्थींचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम अंतर्गत ५२३ घरकुल पूर्ण झाले असून ६४ घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

**यवतमाळ जिल्हयातील दहा नगरपरिषदेतील अल्पसंख्यांक मुस्लिम  
वसाहतीमधील प्रलंबित कामे पूर्ण करणेबाबत**

(२१) २३०१६ (२३-०८-२०१६) श्री.खवाजा बेग, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्हयातील दहा नगरपरिषदेतील अल्पसंख्यांक मुस्लिम वसाहतीला देण्यात येणारा निधी दोन वर्षांपासून न दिल्याने या वसाहतीतील कामे प्रलंबित असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार सदर निधी न देण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच, सदर दहा नगरपरिषदांना निधी देऊन अल्पसंख्यांक मुस्लिम वसाहतीमधील कामे करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०३-०४-२०१७) :** (१) अंशतः खरे आहे.

राज्यातील अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकास या योजनेतर्गत सन २००८-०९ ते सन २०१३-१४ पर्यंत यवतमाळ जिल्हयातील १० नगरपरिषदांना शासनाकडून अनुदान देण्यात आलेले आहे.

मात्र सन २०१४-१५ मध्ये कोणत्याही नगरपरिषदेला अनुदान देण्यात आलेले नाही.

तसेच सन २०१५-१६ मध्ये यवतमाळ जिल्हयातील १० नगरपरिषदांपैकी यवतमाळ, वणी आणि राळेगांव या तीन नगरपरिषदांना एकूण रुपये ८० लक्ष इतके अनुदान वितरित करण्यात आलेले आहे.

सन २०१५-१६ मधील दिनांक ३१ मार्च, २०१६ रोजी BDS वरील तांत्रिक अडचणीमुळे राळेगांव नगरपरिषदेस अवितरीत राहिलेला निधी, दिनांक २८/१२/२०१७ च्या शासन निर्णयान्वये रुपये १० लक्ष अनुदान वितरित करण्यात आले आहे.

तसेच निधी अभावी कोणतीही कामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) राज्यातील अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकास या योजनेतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेतील अल्पसंख्यांक वसाहतीकरिता प्राप्त परिपूर्ण प्रस्तावांना वर नमूद केल्याप्रमाणे वेळोवेळी अनुदान देण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**राज्यात शेतीसाठी नवीन पाणी वाटप धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत**

(२२) २३०१८ (२०-०८-२०१६) डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने शेतीसाठी पाणी वाटपाचे नवे धोरण दिनांक १७ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास जाहिर केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पाणी वाटपाच्या नव्या धोरणाचे स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, सदर धोरणाची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे ?

श्री. गिरीष महाजन (३०-०३-२०१७) : (१) नाही.

दिनांक १७ मे, २०१६ रोजीच्या मा.मंत्रिमंडळ बैठकीत उघड्या कालव्याऐवजी तांत्रिकदृष्ट्या शक्य असेल तेथे बंद पाईपचा वापर करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सदरचे धोरण हे पाणी वाटपाचे धोरण नसून प्रकल्पाच्या वितरण व्यवस्थेचे धोरण आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिकेमधील रिक्त पदे भरण्याबाबत**

(२३) २३२४८ (२४-०८-२०१६) श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिकेत रिक्त पदे असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वर्ग-१ व वर्ग-२ च्या अधिका-यांची तसेच लिपिक कर्मचा-यांची किती पदे रिक्त आहेत,

(३) असल्यास, उक्त रिक्त पदांमुळे एकाच अधिका-याकडे किंवा कर्मचा-याकडे अतिरिक्त भार येत असल्यामुळे कामाचा ताण वाढून अनेक विकास कामे प्रलंबित राहत आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले, तदनुसार उक्त पदे भरण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०४-२०१७) :** (१) होय.

(२) वाशिम जिल्ह्यातील नगरपालिकामध्ये वर्ग-३ मधील ३० पदे, बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिकामध्ये वर्ग-३ व वर्ग-४ मधील १२३ पदे व राज्यस्तरीय संवर्गातील १४० पदे तसेच अकोला जिल्ह्यातील नगरपालिकामध्ये वर्ग-३ मधील ३१ व राज्य संवर्गातील ११ पदे रिक्त आहेत.

(३) होय.

(४) सदर पदे भरण्याची कार्यवाही प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, अमरावती यांच्या स्तरावरून सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

### राज्यातील पोलीसांवरील वाढते हल्ले रोखण्याबाबत

**(२४) २३५३६ (०४-०१-२०१७) श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.सुभाष झांबड, श्री.आनंदराव पाटील, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.अमरसिंह पंडित, श्री.नरेंद्र पाटील, अॅड.अनिल परब, श्री.शरद रणपिसे, श्री.सुजितसिंह ठाकूर :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात दिनांक १ जानेवारी, २०१४ ते ३१ जुलै, २०१६ या कालावधीत ९९८ पोलीसांवर हल्ले झाल्याची नोंद गृह विभागाकडे असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यापैकी ११९ हल्ले हे पुणे जिल्ह्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील पोलीसांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब झाली असून याप्रकरणी शासनाने दखल घेवून पोलीसांवरील वाढते हल्ले रोखण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०३-२०१७) :** (१) राज्यात दिनांक १ जानेवारी, २०१४ ते ३१ जुलै, २०१६ या कालावधीत पोलीसांवर हल्ल्याबाबतचे एकुण २८७४ गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी २७७६ गुन्हे उघड झाले आहेत.

(२) दिनांक १ जानेवारी, २०१४ ते ३१ जुलै, २०१६ या कालावधीत पुणे शहरात २०६ तर पुणे ग्रामीण विभागात ७० असे एकुण २७६ गुन्हे दाखल आहेत.

(३) राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांतून त्या-त्या पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील मोहल्ला कमिटी, महिला दक्षता कमिटी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सभा, तसेच, व्यापाऱ्यांच्या सभा आयोजित करून नागरिकांनी शिस्त पाळून कायद्याचा आदर करावा, कर्तव्य बजावीत असलेल्या पोलीसांशी वाद घालून शासकीय कामात अडथळे आणु नये. तसेच, पोलीसांवर हल्ले करू नये याबाबत वेळोवेळी प्रबोधन केले जाते. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांशी सलोख्याने वागण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. यानंतरही जर पोलीसांवर हल्ला झाल्यास

त्याबाबत कायदेशिर तक्रार नोंदवुन संबंधितांवर कारवाई केली जाते. तसेच, हल्लेखोरांवर प्रतिबंधक कारवाई केली जाते. जेणे करुन शिस्त न पाळता कायद्याचा अनादर करणाऱ्या व्यक्ती पोलीसांवर हल्ले करण्यास धजावणार नाहीत. राज्यातील पोलीसांवरील हल्ल्यासंदर्भात करावयाच्या कारवाईबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने दिनांक ०६/१०/२०१६ अन्वये राज्यातील पोलीस घटक कार्यालयांना प्रतिबंधात्मक व उपायात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा  
योजनेच्या तरतुदीनुसार नुकसान भरपाई मिळण्याबाबत**

**(२५) २३६४३ (३०-१२-२०१६) श्री.जयंत पाटील :** सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात माहे जून, २०१६ ते सप्टेंबर, २०१६ या कालावधी मध्ये वा त्यासुमारास पडलेल्या मुसळधार पावसामुळे व धरणातून पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नुकसान झालेल्या ठिकाणी पंतप्रधान पीकविमा योजनेतील तरतुदीनुसार पंचनामे करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपनीकडून झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. पांडुरंग फुंडकर (०३-०४-२०१७) :** (१), (२), (३) व (४) माहे जून ते सप्टेंबर, २०१६ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमा कंपनी, कृषी विभाग तसेच महसुल विभाग यांनी संयुक्तपणे करणेबाबतच्या सूचना शासनामार्फत देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे संबंधित विमा कंपनीमार्फत नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील नुकसानग्रस्त भागातील १२९०२ शेतकऱ्यांना रुपये १६.२६ कोटी नुकसान भरपाई विमा कंपन्यांमार्फत निश्चित करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.



**राज्यातील आदिवासींना घरे देण्याबाबत**

(२६) २३६५३ (१६-१२-२०१६) श्री.किरण पावसकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील सर्व आदिवासींना सन २०१९ पर्यंत शासनाच्यावतीने स्वतःच्या मालकीची घरे देण्यात येतील, अशी घोषणा दिनांक १० ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात मा.मुख्यमंत्री यांनी केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासाठी एकूण किती खर्च येणार आहे व त्याचे स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, सदर घरांच्या बांधकामास केव्हा सुरुवात करण्यात येणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विष्णु सवरा (३०-०३-२०१७) :** (१) अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरे बांधून देण्याबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली फेब्रुवारी, २०१५ व फेब्रुवारी, २०१६ मध्ये बैठक संपन्न झाली. तसेच दिनांक २५/०२/२०१६ रोजी (बुर्गी, ता.एटापल्ली पोलीस ठाणेचे उद्घाटन) कार्यक्रमाच्या वेळी सन २०१९ पर्यंत जिल्ह्यातील सर्व अ.जा./अ.ज. अशा ज्या परिवारांच्या नांवे घर नाही, अशा सर्वांना पक्की घरे देण्यात येतील अशी घोषणा केली.

- (२) व (३) राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या दिनांक १०/०२/२०१६ च्या शासन निर्णयान्वये राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण स्थापन करण्यात आला आहे. सदर कक्षाच्या नियंत्रणाखाली अनुसूचित जमाती लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया करून घरकुल मंजूर करण्याची कार्यवाही सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**वाकोला (मुंबई) येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांची हत्या झाल्याबाबत**

(२७) २३६६२ (०४-०१-२०१७) श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील वाकोला येथील माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांची घरात घुसून गोळी झाडून निर्धुण हत्या करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, भूपेंद्र वीरा यांनी दाखल केलेल्या अदखल पात्र गुन्ह्यांकडे पोलीसांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची हत्या झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्यांच्या हत्येमागे एका माजी नगरसेवकाचा हात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) असल्यास, अशा प्रकारे माहिती अधिकारातून माहिती मिळवून गैरप्रकार निदर्शनास आणणाऱ्या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले थांबविण्याकरिता शासन काही ठोस कार्यवाही करणार आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०४-२०१७) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) होय, हे खरे आहे.

(४) सदर प्रकरणी वाकोला पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.४७३/१६ भा.दं.वि. कलम ३०२, ३४ सह कलम ३, २७ भा.ह. कायद्यान्वये २ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. तदनंतर सदरचा गुन्हा गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-८, मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

नमूद गुन्ह्यातील अटक आरोपीविरुद्ध सखोल तपासाअंती मा.न्यायालयात दिनांक १२/०१/२०१७ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून सदर गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(५) सामाजिक कार्यकर्ते यांना पोलीस संरक्षण देणेबाबत शासनाने दिनांक २७ फेब्रुवारी, २०१३ च्या शासन निर्णयान्वये संबंधित पोलीस घटकांना निर्देश दिलेले आहेत.

**मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास केंद्र शासनाच्या अखत्यारितील  
शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत**

(२८) २३७९३ (१६-१२-२०१६) डॉ.अपूर्व हिरे : दिनांक १५ डिसेंबर, २०१५ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारंकित प्रश्नोत्तरांच्या यादी क्रमांक ५ मधील प्रश्न क्रमांक ९८६४ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा दैदिप्यमान इतिहास देश पातळीवरील सर्वच माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या नवीन पिढीस ज्ञात व्हावा, यासाठी राज्यातील शालेय अभ्यासक्रमाच्या धर्तीवर सी.बी.एस.सी. व आय.बी. अशा केंद्र शासनाच्या अखत्यारितील बोर्डातही हा इतिहास समाविष्ट झाला पाहिजे, ही बाब शासनाचे निदर्शनास आली आहे काय,

(२) असल्यास, केंद्र शासनाच्या अखत्यारितील सी.बी.एस.सी. व अन्य बोर्डातून शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील मुलांची मोठी संख्या पाहता, राज्यातील ही पिढी प्रस्तुत इतिहासाचे ज्ञानापासून वंचित राहत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केंद्र शासनस्तरावर याबाबत कोणता पाठपुरावा केला वा करण्यात येत आहे,

(३) केंद्र शासन स्तरावरील सर्वच अभ्यासक्रमात संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास समाविष्ट व्हावा, याबाबत शासनाचे धोरण काय आहे व त्यानुषंगाने कोणते प्रयत्न करित आहे वा करण्यात येणार आहेत ?

**श्री. विनोद तावडे (२०-०४-२०१७) :** (१), (२) व (३) केंद्र शासनाच्या अखत्यारितील मंडळाच्या अभ्यासक्रमात सुधारणा / समावेश करण्याची बाब राज्य शासनाच्या कक्षेत येत नाही.

**राज्यात पहिली ते आठवीपर्यंत "सर्वच पास" या धोरणात बदल करण्याबाबत**

(२९) २३७९७ (१६-१२-२०१६) डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १४६०४ ला दिनांक २२ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात आठवीपर्यंत सर्वच पास या धोरणात बदल करून पाचवी ते आठवीपर्यंत परिक्षा घेण्याबाबत केंद्र शासनाने शिक्षणमंत्री राजस्थान यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीचा अहवाल केंद्र शासनास प्राप्त झाला आहे काय,
- (२) असल्यास, विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या धोरणात बदल करतांना आठवीऐवजी पाचवीपर्यंतच हे धोरण कायम करावे व सहावीपासून परिक्षा घेण्यात यावी, अशी शिफारस नवीन शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी केंद्र शासनाने स्थापन केलेल्या कॅबिनेट सचिव सुब्रह्मण्यम समितीनेही आपल्या अहवालातून केल्याचे दिनांक २९ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्राथमिक ते उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे व शैक्षणिक क्षेत्रातील प्रशासकीय दर्जा सुधारण्यासाठी शिक्षणासंदर्भातील सेवांसाठी गट स्थापन करण्याची शिफारसही या अहवालातून करण्यात आली, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी केंद्र शासनाने कोणता निर्णय घेतला आहे आणि नविन धोरणाचे अंमलबजावणीबाबत राज्य शासनास केंद्र शासनाकडून कोणते निर्देश प्राप्त झाले आहेत,
- (५) अद्याप केंद्र शासन स्तरावरून नवीन धोरणाबाबत निर्णय झाला नसल्यास राज्य शासनाकडून कोणता पाठपुरावा करण्यात आला वा येत आहे, तसेच सदर प्रस्तावाची सद्यस्थिती काय आहे ?

**श्री. विनोद तावडे (२०-०४-२०१७) :** (१) केंद्र शासनाशी संबंधित बाब आहे.

- (२) सुब्रह्मण्यम समितीच्या अहवालामध्ये विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या धोरणात बदल करून आठवी ऐवजी पाचवीपर्यंत हे धोरण कायम करावे व सहावीपासून पुढे शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाद्वारे बौद्धिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी निवडून त्यांना सुधारणात्मक शिक्षण दिले जाईल, अशी शिफारस केली आहे.
- (३) नाही.
- (४) केंद्र शासनाच्या कार्यक्षेत्रातील बाब आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात तासिका तत्वावरील प्राध्यापकांना दरमहा मानधन देण्याबाबत**

(३०) २३८११ (१६-१२-२०१६) डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १४९२८ ला दिनांक १५ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात खाजगी संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयांत तासिका तत्वावर कार्यरत प्राध्यापकांना आठवड्याला १४ तास व प्रति तास रुपये ५०० प्रमाणे मानधन दरमहा देणेबाबत शासनाकडून धोरणात्मक निर्णय घेण्याच्या विचाराधीन बाबींवर शासनाचा विचार पूर्ण झाला आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत पुढे काय कार्यवाही करण्यात आली व शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे काय,
- (३) नसल्यास, आठवड्याला फक्त ७ तास व प्रति तास रुपये २५० मानधन आणि सदरचे

मानधन दरमहा न देता वर्षाला एकदाच देण्यात येत असल्यामुळे प्रस्तुत प्राध्यापकांची होणारी आर्थिक अडचण विचारात घेता याबाबतचा धोरणात्मक निर्णय केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

**श्री. विनोद तावडे (१७-०४-२०१७) :** (१), (२) व (३) तासिका तत्वावरील प्राध्यापकांना लागू असलेले मानधनाचे दर सुधारीत करण्याची कार्यवाही चालू आहे.

**तुळजाभवानी मातेस अर्पण करण्यात आलेल्या मौल्यवान वस्तू आणि रोकड यामध्ये मंदिर संस्थानाने बनावट कागदपत्रांच्या आधारे अपहार केल्याबाबत**

**(३१) २४२७५ (०४-०१-२०१७) अॅड.अनिल परब, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री.जयंत पाटील, श्री.गिरीशचंद्र व्यास :** तारांकित प्रश्न क्रमांक १६२९५ ला दिनांक ३० मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी श्रद्धेने अर्पण करण्यात आलेल्या मौल्यवान वस्तू आणि रोकड यामध्ये मंदिर संस्थानाने बनावट कागदपत्रांच्या आधारे अपहार केल्याचे सीआयडी चौकशीत निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सीआयडीने आपल्या अहवालात मंदिर संस्थानाने बनावट कागदपत्रांच्या आधारे अपहार केल्याप्रकरणी ३९ किलो सोने आणि ६०८ किलो चांदीची लुट करणाऱ्या ४२ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर शिफारशीनुसार यात कोणकोण दोषी आढळून आले आहेत त्यांची नावे काय आहेत, तसेच सदर दोषीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०३-२०१७) :** (१), (२) व (३) सदर प्रकरणी सन १९९१ ते २००९ या कालावधीतील घटनाबाबत गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात येत असून गुन्हे अन्वेषण विभागाने अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही.  
(४) अद्याप चौकशी चालू आहे.

**जलदगती न्यायालयाच्या उभारणीस शासनाकडून विलंब होत असल्याबाबत**

**(३२) २४४१३ (०४-०१-२०१७) श्री.जगन्नाथ शिंदे :** सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईसह राज्यात महिला, दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचारांच्या घटनासंदर्भातील खटले निकाली काढण्यासाठी मा.मुंबई उच्च न्यायालयाने सन २०१५ मध्ये १७९ जलदगती न्यायालय सुरू करण्याचे आदेश देऊनही दिनांक १ एप्रिल, २०१६ ते ३१ मार्च, २०२१ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी शासनाने केवळ १०० जलदगती न्यायालय सुरू करण्यासाठी मंजूरी दिली असून शासनाच्या या भूमिकेमुळे मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने १०० जलदगती न्यायालयांना मंजूरी दिली असली तरीही त्यातील फक्त ९६ जलदगती न्यायालये कार्यान्वित आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू ९६ जलदगती न्यायालयात दिवाणी तसेच फौजदारी गुन्ह्याबाबतचे दिनांक ३१ ऑगस्ट, २०१६ अखेरपर्यंत किती दावे दाखल झाले असून सदरहू दाव्यापैकी किती दावे निकालात काढण्यात आलेले आहेत,

(४) असल्यास, एवढ्या मोठ्या प्रमाणात दावे प्रलंबित असण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(५) असल्यास, सदरहू दावे निकालात काढण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०४-२०१७) :** (१) सदर प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने दिनांक ३१/१०/२०१५ च्या पत्रान्वये एप्रिल, २०१६ ते मार्च, २०२१ या ५ वर्षांच्या कालावधीकरिता १०० जलदगती न्यायालये पुढे सुरु ठेवण्याची विनंती केली आहे.

(२) या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाच्या दिनांक २३/१२/२०१६ च्या अहवालानुसार माहे नोव्हेंबर, २०१६ अखेरपर्यंत राज्यात ९८ जलदगती न्यायालये कार्यान्वित आहेत.

(३) जलदगती न्यायालयात दिनांक ३१ ऑगस्ट, २०१६ अखेर दाखल व निकाली निघालेली प्रकरणे खालीलप्रमाणे -

Civil			
Institution		Disposal	
Actual	Traf.	By Jud/O.W.	Traf.
९८४९	२१८०	२०१८	२३२२

Criminal			
Institution		Disposal	
Actual	Traf.	By Jud/O.W.	Traf.
११९७	२७५	७६७	३७४

(४) जलदगती न्यायालयात दावे प्रलंबित असण्याची सर्वसाधारण कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. समन्स व वॉरंट न बजावणे.
२. वकीलांचे असहकार्य.
३. पक्षकारांकडून दाव्याचे वारंवार काम तहकूब करणे.
४. विविध संकीर्ण अर्ज/प्रकरणे कार्यवाहीसाठी दाखल असल्याने
५. आकाराने मोठे असलेले प्रकरणे व दाव्यांमध्ये लांबलचक युक्तीवाद
६. सुनावणीदरम्यान पक्षकार, वकील, साक्षीदार यांची अनुपस्थिती.

(५) जलदगती न्यायालयाचे न्यायाधीशांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आहेत.

विधि व न्याय विभागाच्या दिनांक ३१/०३/२०१६ च्या शासन निर्णयानुसार ज्या जिल्ह्यांच्या ठिकाणी मागासवर्गीयांवरील अत्याचाराची प्रकरणे, महिला अत्याचाराची/बलात्काराची प्रकरणे, भ्रष्टाचाराची प्रकरणे, मोटार अपघात दाव्याच्या भरपाईची प्रकरणे, न्यायालयीन बंदीची प्रकरणे व भु-संपादनाची प्रकरणे, जास्त प्रमाणात प्रलंबित आहेत अशी प्रकरणे प्राथम्याने व जलदगतीने चालविण्यासाठी जलदगती न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावीत.

तसेच १४ व्या वित्त आयोगांतर्गत राज्यात ५ वर्षांच्या कालावधीकरीता आणखी २४ जलदगती न्यायालये स्थापन करण्याची बाब विचाराधिन आहे.

### नागपूर विद्यापीठांतर्गत बोगस महाविद्यालय बंद करण्याबाबत

(३३) २५२६२ (१६-१२-२०१६) प्रा.अनिल सोले, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर विद्यापीठांतर्गत ७२ बोगस महाविद्यालय बंद करण्याचा विद्वत परिषदेत मान्यता देण्यात आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर बोगस महाविद्यालयावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१३-०४-२०१६) : (१) व (२) हे खरे नाही. सदर ७१ महाविद्यालये सुरु करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने रितसर मंजूरी दिली होती. तथापि ही महाविद्यालये दीर्घ काळापासून बंद स्थितीत असल्याने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ च्या कलम ९१ नुसार कार्यवाही करून सदर महाविद्यालयाचे संलग्निकरण २०१६-१७ पासून रद्द करण्याचा निर्णय विद्वत परिषदेने घेतला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### गडचिरोली येथील शालेय स्तरावर पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना इंधन बिल व मानधन देण्याबाबत

(३४) २५२६९ (१६-१२-२०१६) प्रा.अनिल सोले, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गडचिरोली येथील शालेय स्तरावर पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल, २०१६ पासून इंधन बिल व मानधन देण्यात आले नसल्याचे दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मानधन व इंधन बिल देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

- (३) असल्यास, सदर कर्मचाऱ्यांचे मानधन व इंधन बिल कधीपर्यंत मिळण्याचे अपेक्षित आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

**श्री. विनोद तावडे (२१-०४-२०१७) :** (१) हे खरे नाही.

(२) व (३) अन्न शिजविण्यासाठीचा माहे सप्टेंबर, २०१६ पर्यंतचा निधी व स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे माहे ऑक्टोबर, २०१६ पर्यंतचे मानधन जिल्हास्तरावरून थेट शाळास्तरावर वितरीत करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**आजिवली (ता.पनवेल, जि.रायगड) येथील अदानी कंपनीच्या गोडाऊनमध्ये  
अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकल्याबाबत**

**(३५) २५६५१ (१६-१२-२०१६) श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.ख्वाजा बेग :**  
सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आजिवली (ता.पनवेल, जि.रायगड) येथील अदानी कंपनीच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये अदानी विल्मर या खाद्यतेलाच्या केलेल्या अवैध साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून सुमारे ९४ लाख किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या साठ्यातील काही तेल शासकीय वैद्यकीय प्रयोग शाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे काय, त्या अहवालात नमूद करण्यात आलेल्या प्रमुख बाबी कोणत्या, सदर तेल भेसळयुक्त तसेच तेलाच्या पॅकींगवर लिहिण्यात आलेल्या मजकुरानुसार त्या तेलामध्ये सर्व गुणधर्म आढळून आले आहेत काय,

(३) असल्यास, या बेकायदेशीर केलेल्या साठ्याबद्दल संबंधीत कंपनी विरोधात कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली, तसेच या तेलाचे उत्पादन कधी करण्यात आले होते व त्याचा वापर किती दिवसांत करणे आवश्यक होते याबाबतचा तपास करण्यात आले आहे काय ?

**श्री. गिरीश बापट (३१-०३-२०१७) :** (१) होय, हे खरे आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे दिनांक २९/०९/२०१६ रोजी मे.अदानी विल्मर लि., आजिवली, ता.पनवेल, जि.रायगड या पेढीची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या वेळी Blended edible vegetable oil (Fortune Vivo) या खाद्यतेलाच्या पाकीटावर नमूद करण्यात आलेला तेलातील घटक व त्यांचा शरीरावर होणाऱ्या परिणामाबाबतचा मजकुर दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे Blended edible vegetable oil (Fortune Vivo) या तेलाचे ५ नमुने व Physically Refined Rice Brand Oil (Fortune) या तेलाचे ४ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येऊन सदर तेलाचा रुपये ९४,६६,१४५/- किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

(२) विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा विश्लेषण अहवाल दिनांक ०९/११/२०१६ रोजी प्राप्त झाला असून Physically Refined Rice Brand Oil (Fortune) या तेलाच्या नमुन्यात अ‍ॅसीड व्हॅल्यू मानदापेक्षा जास्त असल्याचे तर Blended edible vegetable oil (Fortune Vivo) या तेलाच्या पाकीटावर नमूद करण्यात आलेला मजकूर ग्राहकांची दिशाभूल करणारा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

(३) Blended edible vegetable oil (Fortune Vivo) या तेलाच्या पाकीटावर नमूद करण्यात आलेला मजकूर ग्राहकांची दिशाभूल करणारा असल्याने याप्रकरणी उत्पादकाला अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम २४ अंतर्गत नोटीस पाठविण्यात आली असून, त्यावर व मानदाप्रमाणे नसणाऱ्या खाद्यतेलावर तपासाअंती न्यायनिर्णय खटले दाखल करण्यात येतील. सदर तेलाचे उत्पादन जुलै, २०१६ ते सप्टेंबर, २०१६ या कालावधीत करण्यात आल्याचे तसेच खाद्यतेलाच्या पॅकींगवर त्याचा वापरण्यायोग्य कालावधी ९ महिने नमूद करण्यात आल्याचे तपासणी दरम्यान निदर्शनास आले.

### पुणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या फाईल्स गहाळ झाल्याबाबत

(३६) २५७०० (३०-१२-२०१६) श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मदत व पुनर्वसन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या जमिन वाटपाचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी काढले मात्र पुनर्वसन खात्यातून प्रकल्पग्रस्तांच्या फाईल्स गहाळ झाल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आजपर्यंत किती प्रकल्पग्रस्तांच्या फाईल्स गहाळ झाल्या व किती प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप आले आहे,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करून पुनर्वसन खात्यातील प्रकल्पग्रस्तांच्या गहाळ झालेल्या फाईल्सबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०३-०४-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) प्रकल्पग्रस्तांच्या फाईल्स गहाळ झालेल्या नाहीत तसेच १२,२०२ प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी वाटप करण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.



**नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याबाबत**

(३७) २५७२२ (१६-१२-२०१६) श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सन १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर तब्बल ३० वर्षानंतर सर्वांना शिक्षण या मूळ हेतूने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार करण्यासाठी विविध स्तरावर तज्ञ व्यक्तिकडून मागविलेल्या सूचना व सुब्रम्हण्यम समितीने सादर केलेल्या शिफारशीवरून माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान प्रस्ताव सादर केला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाकडून प्रस्तावित धोरणाचा आराखडा तयार करण्यात येऊन सदरचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, केंद्र शासनाने प्रस्तावाला मान्यता देणे आणि शैक्षणिक धोरण लागू करण्याबाबत कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे ?

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-०४-२०१७) : (१) होय.

(२) व (३) केंद्र शासनाच्या कार्यक्षेत्रातील बाब आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सामाजिक न्याय विभागाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील  
शिक्षक/कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असल्याबाबत**

(३८) २५७५५ (१६-१२-२०१६) डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या विजाभज उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मिती व वेतनाबाबत उच्चाधिकार समितीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या माहितीसह व मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर फेरसादर करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,

(२) असल्यास, प्रस्तुत प्रस्तावास मंत्रिमंडळाकडून मान्यता प्रदान करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२९-०३-२०१७) : (१), (२) व (३) मा.उच्च न्यायालयातील प्रकरणात मा. उच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेवून शासनाने उच्च माध्यमिक आश्रमशाळेमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील काळाचौकी येथील अभ्युदयनगर वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत**

(३९) २५९१२ (०४-०१-२०१७) श्री.रविंद्र फाटक : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील काळाचौकी येथील अभ्युदयनगर या वसाहतीच्या पुनर्विकासाचे काम रुस्तमजी समुहाच्या मे.किस्टोन रिअल्टर्सला देण्याचे आल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासाठी कोणकोणत्या अटी व शर्ती ठरविण्यात आल्या आहेत व सदर पुनर्विकासाचे काम किती कालावधीत करण्यात येणार आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (२०-०३-२०१७) : (१), (२) व (३) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवालानुसार काळाचौकी येथील अभ्युदयनगर या वसाहतीबाबतच्या विकास नियंत्रण नियमावली ३३(५) अंतर्गत पुनर्विकासाचा परिपूर्ण प्रस्ताव अद्याप म्हाडास प्राप्त झालेला नाही.

**मुल्यांकन केलेल्या पात्र शाळांना अनुदान देण्याबाबत**

(४०) २६०२० (१६-१२-२०१६) श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील उच्च माध्यमिक शाळेतील वर्ग व तुकड्यांचे अनुदानासाठी मुल्यांकन केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या उच्च माध्यमिक शाळेतील वर्ग व तुकड्या अनुदानास पात्र घोषित केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२१-०४-२०१७) : (१), (२) व (३) उच्च माध्यमिक शाळांच्या मुल्यांकनाबाबत क्षेत्रिय स्तरावर कार्यवाही सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या**

**भाडेकरूंचे कारवाई करण्याबाबत**

(४१) २६११३ (०४-०१-२०१७) श्री.सुजितसिंह ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) काश्मीर मधील उरी हल्ल्यानंतर मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची भीती वाढल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत पोलीस आयुक्तांनी भाडेकरू ठेवणा-यांनी भाडेकरूंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस चौकीला लेखी स्वरूपात कळविण्याचे आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, मुंबई शहरातील जुन्या उपकर प्राप्त इमारती, खासगी इमारती, लॉज, हॉटेल, गेस्ट हाऊस यामधील भाडेकरूंची माहिती संबंधितांनी लेखी स्वरूपात दिली आहे काय,
- (३) असल्यास, मुंबईच्या सुरक्षेसाठी कलम १८८ अन्वये भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या किती इमारतींच्या मालकावर व संस्थाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०४-२०१७) :** (१) भाडेकरू ठेवणाऱ्यांनी भाडेकरूंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला लेखी स्वरूपात कळविण्याबाबतचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३, कलम १४४ अन्वये त्यांचे कार्यक्षेत्रासाठी निर्गमित केले जातात.

सदरचे आदेश हे काश्मिर मधील उरी हल्ला होण्यापूर्वीपासूनच निर्गमित केले जात आहेत.

(२) होय.

तसेच, जे भाडेकरूंबाबतची लेखी स्वरूपाची माहिती देत नाहीत अशा संबंधितांवर योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येते.

(३) व (४) बृहन्मुंबईत भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या इमारतींच्या मालकावर व संस्थाविरुद्ध बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रावरील विविध पोलीस ठाण्यांमार्फत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३, कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात येते. सन २०१४-१६ या कालावधीत दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

सन	एकूण दाखल गुन्हे	एकूण अटक आरोपी
२०१४	६२४	८६५
२०१५	५३०	६१५
२०१६	२५९	२८६

**वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एनएमएमएसएस शिष्यवृत्ती मिळणेबाबत**

(४२) २६४५३ (१६-१२-२०१६) श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाशिम जिल्ह्यात सन २०१० आणि २०११ या दोन वर्षांत घेण्यात आलेल्या एनएमएमएसएस या शिष्यवृत्ती परिक्षेचा अहवाल वेळेत न पाठविल्याने २६८ विद्यार्थ्यांना देय असलेली रुपये ६४ लाख ३२ हजार रक्कमेची शिष्यवृत्ती मागील काही वर्षांपासून थकीत असल्याचे माहे जुलै, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

वि.प. १ (२८)

(२) असल्यास, या कामी बेर्पावई करणारे तत्कालीन शिक्षणाधिकारी, नाशिक यांच्यावर कारवाई करण्यासोबतच येथील विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (२१-०४-२०१७) :** (१) होय. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS) ही केंद्र शासन पुरस्कृत योजना सन २००७-०८ या वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही ही केंद्र शासनामार्फत एस.बी.आय., नवी दिल्ली यांचेकडून संबंधित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ECS पध्दतीने परस्पर जमा करण्यात येते. सन २०१० व २०११ ची शिष्यवृत्ती परीक्षा अनुक्रमे दिनांक २१/११/२०१० व दिनांक २०/११/२०११ रोजी घेण्यात आली. तेव्हा वाशिम जिल्हयामधून २६८ विद्यार्थी हे शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. परंतु तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.वाशिम यांनी या दोन्ही परिक्षेचा इ.९ ची मूळ प्रस्तावच सादर न केल्यामुळे सदरचे विद्यार्थी हे शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेले आहेत.

(२) व (३) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.वाशिम यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरु आहे. तसेच संबंधित २६८ विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाली असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणेबाबत केंद्र शासनास पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शिष्यवृत्ती मंजूर करण्याची कार्यवाही केंद्र शासन स्तरावर सुरु आहे.

**मालेगाव (जि.वाशिम) या नगरपंचायतीत रुपांतरित झालेल्या**

**ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत**

**(४३) २६५२६ (०४-०१-२०१७) श्री.रामहरी रुपनवर :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगाव (जि.वाशिम) येथे ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाले मात्र कर्मचाऱ्यांचे त्यात समायोजन झाले नसल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कर्मचाऱ्यांचे समायोजन करून नगरपंचायत कर्मचारी म्हणून वेतन मिळण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री (जि.वाशिम) यांचेकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर कर्मचाऱ्यांचे समायोजन व पंचायत कर्मचारी म्हणून वेतन देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०४-२०१७) :** (१) व (२) होय.

(३) वाशिम जिल्हयातील मालेगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर झाले असून कर्मचारी समावेशनाची कार्यवाही विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांचे स्तरावर सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राजापुर (जि.रत्नागिरी) तालुक्यातील जमिनी पेट्रोकेमिकल प्रकल्पांसाठी  
अधिगृहित करण्याच्या निर्णयाबाबत**

**(४४) २६६१६ (२४-०१-२०१७) श्रीमती विद्या चव्हाण :** सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राजापुर (जि.रत्नागिरी) तालुक्यातील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी जमिनी अधिगृहीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पहाणी करण्याचा आदेश शासनाने दिल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण विभाग आणि ग्रामपंचायतींच्या ग्राम सभांची परवानगी घेण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. सुभाष देसाई (१३-०४-२०१७) :** (१) होय, हे खरे आहे.

- (२), (३) राजापुर तालुक्यातील पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी स्थळपाहणी करण्यात आली असून हा प्रकल्प केंद्र शासनाच्या ऑईल कंपन्यांकडून पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार राजापुर तालुक्यातील एकूण १५ गावामधील ५३७०.०३४ हे.आर. खाजगी व ४१.३१२ हे.आर. सरकारी अशी एकूण ५४११.३४ हे.आर. क्षेत्राची निवड करण्यात आली असून त्यास उच्चाधिकार समितीच्या दिनांक २२/०२/२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये भूसंपादनास मान्यता देण्यात आली आहे.

**नाशिक येथे नगरविकास प्राधिकरण निर्माण करण्याच्या प्रस्तावाबाबत**

**(४५) २७८१८ (२०-०४-२०१२) श्री. जयवंतराव जाधव, श्री. अनिल भोसले, श्री. हेमंत टकले, श्री. किरण पावसकर :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक येथे नगरविकास प्राधिकरण निर्माण करण्याच्या प्रस्तावास दिनांक २७ ऑगस्ट, २००९ रोजी तत्वतः मान्यता देण्यात आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, हे प्राधिकरण कार्यान्वित करण्यास शासनामार्फत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०३-२०१७) :** (१), (२) व (३) महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ (सन २०१७ चा महा.३) चे कलम ३ चे उपकलम (१) नुसार नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्यासाठी अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र असाधारण भाग-१ मध्ये उप विभाग असाधारण क्रमांक १८ अन्वये दिनांक ०१ मार्च, २०१७ रोजी निर्गमित करण्यात आली आहे.

**पुसद (जि.यवतमाळ) तालुक्यात वन खात्याची परवानगी न घेता**

**पुलाचे बांधकाम केल्याबाबत**

(४६) ३०६५४ (१५-०४-२०१७) श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुसद (जि.यवतमाळ) तालुक्यात पुलाचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने वनजमिनी खोदल्या असल्याने उपवनसंरक्षक यांच्या आदेशाने कंत्राटदाराचे साहित्य जप्त केलेले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कंत्राटदाराने वन खात्याची पूर्व परवानगी घेतली नव्हती, हे ही खरे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून त्यानुषंगाने संबंधित कंत्राटदारावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. सुधीर मुनगंटीवार (२७-०४-२०१७) :** (१) हे अंशतः खरे आहे.

पुसद तालुक्यात पुलाचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने वनजमिनी खोदल्या नाहीत, तथापि काळी दों. वनपरिक्षेत्रातील पुसद-माहूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करत असताना रहदारीला अडचण येऊ नये म्हणून वळण रस्त्याकरीता कंत्राटदाराने वन विभागाच्या राखीव कक्ष क्र.८१० मध्ये खोदकाम केल्याचे निदर्शनास येताच वनरक्षक, कासोळा यांनी वनगुन्हा नोंदवून कंत्राटदाराची वाहने व खोदकामातील माती मुरुम जप्त करण्यात आले. सदरच्या गुन्हाबाबत आरोपीकडून दंड म्हणून रु.२९,६००/- इतकी रक्कम वसूल करण्यात आली व आरोपीकडून बंधपत्र घेऊन वाहने सुपूर्द करण्यात आली आहेत.

(२) पुसद-माहूर रस्ता सन-१९७५ पासून अस्तित्वात आहे. सदर रस्त्यावर पूर्वीपासून असलेल्या पुलाच्या नूतनीकरणाचे बांधकाम वनजमिनीवर नसल्याने त्याकरीता वन विभागाची पूर्व परवानगी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तथापि, कंत्राटदाराकडून पुलालगतच्या वनजमिनीवर करण्यात आलेल्या खोदकाम प्रकरणी वन विभागाची पूर्व परवानगी घेण्यात आली नव्हती.

(३) व (४) पुलाचे वळण रस्त्याकरीता केलेल्या खोदकाम प्रकरणी प्रश्न क्र.१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

**झरी-जामडी (जि.यवतमाळ) तालुक्यात गॅस कनेक्शन देण्याच्या**

**नावाने नागरिकांची फसवणूक होत असल्याबाबत**

(४७) ३०६६७ (१२-०४-२०१७) श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) झरी-जामडी (जि.यवतमाळ) तालुक्यात काही व्यक्तींनी गॅस कनेक्शन मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू तालुका आदिवासीबहुल असून नागरिकांना ह्या व्यक्ती शंभर रुपये घेऊन फॉर्म भरून देत असल्याने नागरिक शंभर रुपयांसाठी कुठे तक्रार करणार म्हणून पोलीसात तक्रार करित नाहीत, हे खरे आहे काय,

वि.प. १ (३१)

- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीश बापट (२५-०४-२०१७) :** (१) हे खरे नाही.

याबाबतची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिन्दुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन तसेच इंडियन ऑईल कंपनी या तेल कंपनीकडे प्राप्त झालेली नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात घरपट्टी व अन्य करांचे माध्यमातून जमा होणारा कर  
शिक्षकांशी संबंधित बाबीवर खर्च होणेबाबत**

(४८) ३५६३५ (०८-०१-२०१३) डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात महानगरपालिका/नगरपालिका/ग्रामपंचायतींकडून वसूल केल्या जाणाऱ्या घरपट्टी व अन्य विविध करांचे माध्यमातून नागरिकांकडून शिक्षण कराची वसुली केली जाते, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, उक्त स्वरूपाच्या शिक्षण कराचे माध्यमातून गत १० वर्षात शासनाकडे किती महसूल जमा झालेला आहे,  
(३) असल्यास, प्रश्न भाग (२) नुसार जमा झालेल्या शिक्षण करापैकी किती निधी शिक्षण क्षेत्रावर वा शैक्षणिक कामकाजासाठी खर्च करण्यात आला आहे,  
(४) असल्यास, शिक्षण करापोटी जमा झालेला महसूल/कर शिक्षणाशी संबंधित बाबींवरच खर्च व्हावा, याबाबत शासनाचे धोरण काय आहे ?

**श्री. विनोद तावडे (२१-०४-२०१७) :** (१) होय, हे खरे आहे.

- (२) शिक्षण कराच्या माध्यमातून गत १० वर्षात रुपये ३५०२.०६ कोटी इतका महसूल शासनाकडे जमा झालेला आहे.  
(३) शिक्षण कराद्वारे जमा होणारा सर्व निधी राज्याच्या एकत्रित निधीत जमा होतो. खर्चाचे अंदाज तयार करताना आवश्यकता व साधनसंपत्तीचे अंदाज घेवून निरनिराळ्या विभागांना वित्त विभागाद्वारे निधी उपलब्ध करून दिला जातो.  
(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वाशिम जिल्ह्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील माध्यमिक  
शाळांच्या तुकड्यांना अनुदान मिळणेबाबत**

(४९) ४१४०४ (१८-०४-२०१३) श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वाशिम जिल्ह्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील ११० वर्ग तुकड्यांपैकी ६ वर्ग तुकड्या सन

वि.प. १ (३२)

२००९ च्या शासन निर्णयानुसार १०० टक्के अनुदानास पात्र असल्याचे घोषित करण्यात आलेल्या निकषपात्र तुकड्यांना अनुदान मिळण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (२१-०४-२०१७) :** (१) हे खरे आहे.

(२) शासन निर्णय दिनांक १८ जानेवारी, २०१४ अन्वये अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**संसदेत संमत झालेल्या निवृत्तीवेतन कायद्याची अंमलबजावणी न झाल्याबाबत**

**(५०) ४२५५१ (१९-०८-२०१३) डॉ.सुधीर तांबे, श्री. संजय दत्त :** सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सन २००६-२००७ मध्ये संसदेत संमत झालेल्या निवृत्ती वेतन कायद्याची अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील लाखो कष्टकरी वंचित असल्याचे दिनांक १८ मार्च, २०१३ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील लाभार्थ्यांची संख्या किती आहे,

(३) असल्यास, निवृत्तीवेतन कायद्याची अंमलबजावणी शासन केव्हा करणार आहे ?

**श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२०-०३-२०१७) :** (१) हे खरे नाही.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संगठन कार्यालयाने त्यांच्या दिनांक २८/१०/२०१६ च्या पत्रान्वये कळविल्यानुसार सन २००६-२००७ मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व संकीर्ण उपबंध अधिनियम, १९५२ आणि कर्मचारी पेन्शन योजना, १९९५ मध्ये कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**विधान भवन :**

**मुंबई.**

**उत्तमसिंग चव्हाण**

**सचिव,**

**महाराष्ट्र विधानपरिषद.**

---

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.